

L. A. BILL No. XXIII OF 2025.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक २३.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात आणखी
सुधारणा करण्यासाठी विधेयक.

(विधानसभेने दिनांक २० मार्च, २०२५ रोजी संमत केल्याप्रमाणे.)

(विधानपरिषदेने दिनांक २४ मार्च, २०२५ रोजी शिफारशींशिवाय परत केल्याप्रमाणे.)

१९५८
चा ६०. **ज्याअर्थी**, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात आणखी सुधारणा
करणे इष्ट आहे; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात
येत आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अधिनियम, २०२५, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव.

सन १९५८ चा
अधिनियम क्रमांक
६० याच्या कलम
४ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश, “मुख्य अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ४ मध्ये, पोट-कलम (१) मधील, “शंभर रुपये” या मजकुराऐवजी, “पाचशे रुपये” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

१९५८
चा ६०.

सन १९५८ चा
अधिनियम क्रमांक
६० याच्या कलम
१० ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १० मध्ये,—

(१) पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

“(३) (अ) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी, **शासकीय राजपत्रातील** अधिसूचनेद्वारे, अनुसूची एक मधील संलेख, ज्यांच्याबाबतीत उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आकारणीयोग्य असलेले शुल्क,—

(एक) फ्रँकिंग यंत्राद्वारे; किंवा

(दोन) शासकीय पावती लेखांकन प्रणालीमार्फत (जी.आर.ए.एस.) आभासी कोषागारात किंवा कोणत्याही परवानगीयोग्य नेट बँकिंग पद्धतीने, याबाबतीत उक्त प्राधिकाऱ्याने **शासकीय राजपत्रात** विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बँक खात्यात, ई-प्रदानाद्वारे,

प्रदान करण्यात येईल ते संलेख, विनिर्दिष्ट करील.

(ब) ई-प्रदानाद्वारे, प्रदान केलेले कोणतेही शुल्क,—

(एक) या प्रयोजनासाठी, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याने यथोचितरीत्या अधिसूचित केलेल्या समुचित अधिकाऱ्याने त्या संलेखावर केलेल्या तशा अर्थाच्या पृष्ठांकनाद्वारे; किंवा

(दोन) अशा संलेखांशी संबंधित असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखासाठी एकत्रित प्रदानाच्या बाबतीत, अशा समुचित अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राद्वारे; किंवा

(तीन) मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याकडून विहित करण्यात येईल अशा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे व पद्धतीने दिलेल्या ई-मुद्रांक प्रमाणपत्राद्वारे,

दर्शविण्यात येईल.

(क) जर समुचित अधिकाऱ्याने, खंड (ब) अन्वये संलेख पृष्ठांकित केला नसेल किंवा प्रमाणपत्र दिले नसेल, किंवा यथास्थिति, विहित केलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे व पद्धतीने ई-मुद्रांक प्रमाणपत्र दिलेले नसेल तर, खंड (अ) खालील केवळ ई-प्रदान हे, या अधिनियमाच्या प्रयोजनांपैकी कोणत्याही प्रयोजनासाठी प्रदान केलेले शुल्क म्हणून समजले जाणार नाही.

(ड) ई-प्रदानाचा वापर, योग्य अधिकाऱ्याने करावयाचे पृष्ठांकन किंवा प्रमाणन आणि ई-मुद्रांक प्रमाणपत्र तयार करणे यांचे नियमन करण्याची कार्यपद्धती, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी, आदेशाद्वारे निर्धारित करील अशी असेल.”;

(२) पोट-कलम (३अ) वगळण्यात येईल;

(३) पोट-कलम (४) मधील,—

(एक) “केलेले पृष्ठांकन” या मजकुरानंतर, “, दिलेले प्रमाणपत्र किंवा तयार केलेले ई-मुद्रांक प्रमाणपत्र” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल;

(दोन) “त्या पृष्ठांकनामध्ये” या मजकुरानंतर, “, प्रमाणपत्रामध्ये किंवा ई-मुद्रांक प्रमाणपत्रामध्ये” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम १०ड मध्ये,—

सन १९५८ चा
अधिनियम क्रमांक
६० याच्या कलम
१०ड ची सुधारणा.

(१) पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

“(३) चलान विरुपित केल्यानंतर, संलेखावर पुढीलप्रमाणे पृष्ठांकन करणे हे, पोट-कलम (२) अन्वये अशा प्रकारे प्राधिकृत केलेल्या समुचित अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल :—

“जीआरएन क्रमांक....., सीआयएन....., दिनांक अन्वये ई-चलनाद्वारे रुपये..... इतके मुद्रांक शुल्क प्रदान केले.

कार्यालयाची मोहोर.

अधिकाऱ्याची स्वाक्षरी.””;

(२) परंतुकामधील, “कोषागार पावती” या मजकुरानंतर, “(ई-एस बी टी आर) किंवा पोट-कलम (३) अन्वये तयार केलेले ई-मुद्रांक प्रमाणपत्र” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

५. मुख्य अधिनियमाच्या कलम ३१ मध्ये,—

सन १९५८ चा
अधिनियम क्रमांक
६० याच्या कलम
३१ ची सुधारणा.

(१) पोट-कलम (१) मधील, “शंभर रुपये इतके शुल्क” या मजकुराऐवजी, “एक हजार रुपये इतके शुल्क” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(२) पोट-कलम (१) नंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :—

“परंतु, महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अधिनियम, २०२५ याच्या प्रारंभानंतर निष्पादित केलेल्या संलेखांच्या बाबतीत, व्यक्तीने,—

(एक) जेव्हा, जी मालमत्ता अशा संलेखांचा विषय असेल त्या मालमत्तेच्या बाजारमूल्यावर मुद्रांक शुल्क आकारणीयोग्य असेल तेव्हा, संलेखात नमूद केलेल्या प्रतिफलाचे मूल्य किंवा अशा व्यक्तीच्या मते, अशा मालमत्तेचे बाजारमूल्य यानुसार आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क, - यांपैकी जे अधिक असेल ते आणि संलेखांवर आधीच प्रदान केलेले मुद्रांक शुल्क यातील फरकाची रक्कम;

२०२५ चा
महा. .

(दोन) अन्य प्रकरणी, व्यक्तीच्या मते आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क आणि संलेखांवर आधीच प्रदान केलेले मुद्रांक शुल्क यांमधील फरकाची रक्कम, जिल्हाधिकाऱ्याकडे जमा केल्याशिवाय, कोणताही अर्ज, अभिनिर्णयासाठी स्वीकारण्यात येणार नाही :

परंतु आणखी असे की, जिल्हाधिकारी, अशी जमा केलेली रक्कम, अंतिमतः निर्धारित केलेल्या मुद्रांक शुल्कापोटी समायोजित करील, आणि जमा केलेली अधिकची रक्कम, कोणतीही असल्यास, कोणत्याही व्याजाशिवाय, ती जमा करणाऱ्या व्यक्तीस, पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत, परत करील.”.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

[सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक २३.]

[महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात आणखी सुधारणा
करण्यासाठी विधेयक.]

[श्री. चंद्रशेखर बावनकुळे,
महसूल मंत्री.]

[विधानसभेने दिनांक २० मार्च, २०२५ रोजी
संमत केल्याप्रमाणे.]

[विधानपरिषदेने दिनांक २४ मार्च, २०२५ रोजी
शिफारशीशिवाय परत केल्याप्रमाणे.]

जितेंद्र भोळे,
सचिव (१) (कार्यभार),
महाराष्ट्र विधानपरिषद.